

**अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी**  
**यांना देण्यांत आलेले विषय.**


महाराष्ट्र शासन,  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
शासन निर्णय क्रमांक-मविसे-१०९९/प्र.क्र.३०१९/१०  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक- २ मे, २०००

**वाचा:-** १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक-मविसे-१०९६/प्र.क्र.२०५२/१०  
दिनांक १६ ऑक्टोबर, १९९९  
२) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक-मविसे-१०९९/प्र.क्र.३०१९/१०  
दिनांक १६ ऑक्टोबर, १९९९

**शासन निर्णय :-**

शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक-मविसे-१०९६/प्र.क्र.२०५२/१०, दिनांक १६ ऑक्टोबर, १९९९ अन्वये राज्यातील २९ जिल्हा परिषदांसाठी (हिंगोली, गोंदिया, वाशिम व नंदूरबार वगळता) प्रत्येकी एक याप्रमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पदे निर्माण करण्यांत आली आहेत, त्यामुळे परिपत्रक क्रमांक-मविसे-१०९९/प्र.क्र.३०१९/१०, दिनांक १६ ऑक्टोबर, १९९९ अन्वये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काही विषय/विभाग सोपविण्यांत आले होते. याबाबत फेर विचारांती शासनाने दिनांक १६ ऑक्टोबर, १९९९ चे परिपत्रक क्रमांक-मविसे-१०९९/प्र.क्र.३०१९/१०, रद्द केले असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे सोबतच्या प्रपत्र "अ" मध्ये दर्शविल्याप्रमाणे विषय सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( रा. का. पवार )

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
सर्व जिल्हाधिकारी  
सर्व मंत्रालयीन विभाग  
ग्राम विकास व जलसंधारण विभागाची सर्व कार्यासने  
खाजगी सचिव, मा.मंत्री(ग्राम विकास)  
खाजगी सचिव, मा.राज्यमंत्री(ग्राम विकास)  
स्वीय सहाय्यक, सचिव (ग्राम विकास)  
स्वीय सहाय्यक, सचिव (जलसंधारण विभाग)  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)  
महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/२-नागपूर  
संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई  
निवड नस्ती का, क्र.१०, ग्राम विकास व जलसंधारण विभाग

## प्रपत्र "अ"

### अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे देण्यांत आलेले विषय/विभाग

#### अ) विभाग

- १) कृषि विभाग
- २) बांधकाम विभाग
- ३) पशुसंवर्धन विभाग
- ४) समाजकल्याण विभाग
- ५) लघुसिंचन विभाग

#### ब) आस्थापना

- १) सर्व विभागप्रमुखांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहितील.
- २) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेल्या विभागाशी संबंधित वर्ग-२ अधिका-यांचे गोपनीय अहवाल संबंधित विभागप्रमुख लिहितील व त्याचे पुनर्विलोकन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करतील.
- ३) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहितील व त्याचे पुनर्विलोकन विभागीय आयुक्त करतील.

#### क) आर्थिक

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व जिल्हा परिषद लेखा संहिता १९६८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिका-यांना प्रशासकीय व आर्थिक मंजूरीचे असणारे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना त्यांच्या अधिपत्याखालील विभागापुरते राहतील.

#### ड) इतर

मुख्य कार्यकारी अधिका-यांना आकस्मिक खर्चाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना लागू राहतील.

टिप- वर नमूद करण्यांत आलेले अधिकार वगळता उर्वरित सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राहतील.